

DAMODAR INDUSTRIES LIMITED

Date: July 30, 2024

To,

The Manager-CRD

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort Mumbai-400001

Ref.: Script Code 521220

To,

National Stock Exchange of India Limited

The Corporate Relation Department,

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block

Bandra - Kurla Complex

Bandra (E) Mumbai - 400 051

Script Symbol: DAMODARIND

Sub: Publication of Notice of Annual General Meeting in News Paper.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30, 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copy of newspaper publication of financial result in Business Standard, in English Language and in Mumbai Lakshadeep in Marathi Language on July 26, 2024 for your kind perusal.

You are requested to kindly take the same on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Damodar Industries Limited

INDRAJIT Digitally signed by INDRAJIT VILAS KANASE Date: 2024.07.30 13:18:38 +05:30'

Indrajit Kanase Company Secretary

Encl: Copy of English and Marathi Newspapers

Regd.Office: 19/22 & 27/30, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 013.

Tel: +91-22-49763180 / 49763203 / 35128372

Factory: T- 26, MIDC Amravati, Addl. Indl. Area, MIDC, Textile Park, Nandgaon Peth, Maharashtra - 444 901.

Email: cs@damodargroup.com | Website: www.damodargroup.com | GST No.: 27AAACD3850G1ZV | CIN: L17110MH1987PLC045575



Bhagat Singh Road, Near Sarvesh Hall, Dombivli (East) 421 201. Ph.No. 9324415064 / 9320680523 FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer of the MR. POL GOVIND MANIKRAO under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issue a demand notice date 03.02.2024 calling upon the judgment debtor.

MR. AJINKYA SUDHAKAR JADHAV, ASHISH SHARAD NADKAR, JAYSHRI SHARAD NADKAR to repay the amount mentioned in the notice being RS. 25,06,871/- in words (Rs. Twenty Five Lakh Six Thousand Eight Hundred Seventy One Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 19.07.2024 And attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11 (D-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 19th Day of July 2024.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the RECOVERY OFFICER MR. POL GOVIND MANIKRAO for an amount RS. 13,26,028/- in words (Rs. Thirteen Lakh Twenty Six Thousand Twenty Eight Only) and interest

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Flat No.203, 2ND Floor, Atlanta co-op CHG. Society ltd, Kelkar Road, Ram Nagar, Dombiyali (E), Dist Thane. Survey No - 67- A, Hissa No 1, CTS NO - 8241 TO 8245, Vilage G.B Patharli, Flat - 448 Sq.Ft. Built up **BOUNDED BY:-**

On the East by:- By Municipal Road, On the West by:- By City Survey No. 8264. On the North by:- By Municipal Road, On the South by:- By City Survey No. 8264 SD/- (MR. GOVIND MANIKRAO POL)

Date: 19.07.2024 Place: Dombivali



Recovery Officer Att- Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd. Mumbai Rule 107 Of Maharashtra Co. Op. Soc. Act 1960 Rule 1961

RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960 Act 156, Rule 1961, Rule107, Attached To Sangali Vaibhav Co-Op Credit Society Limited Mumbai - 143 Khetan Chembers, Gr. Floor, Office no. 2, Modi Street, Fort, Mumbai - 400001 Phone No.022-22694996 / 97. Email - sanglivaibhav@gmail.com

FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas Shree. R. A.Chavan the undersigned being the Recovery Officer of the Sangli Vaibhav co. op. credit society Itd mumbai under the maharashtra cooperative societies rules, 1961, issued a demand notice date 31.03.2023 calling upon the judgment debtor Mr. Arun Anant Patil to repay an amount mentioned in the notice being Rs. 2,07,677/- in words (Rupees. two lakh seven thousand six hundred seventy seven only) within a period of 15 (fifteen) days from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issued a notice before attachment dated:-07.08.2023 and attached the property described herein below the judgment debtor having failed to repay the amount notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the maharashtra co-operative societies rules.1961 on this 13th day of December 2023.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of sangli vaibhay co. op. credit society ltd mumbai for an amount Rs. 2,07,677/- (Rupees. two lakh seven thousand six hundred seventy seven only) and interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Residential Premises - Room no.1774/1, near shivsena shakha gandhi nagar Kopri Thane 400 603

(200 sq.ft. carpet area)

Date: 13/12/2023

Place: Thane

(STAMP

Recovery Officer, under Maharashtra Co-operative Societies Act 1960, Rules 196 under Rule 107 [11(d-1)], attached to Sangli Vaibhav Co. Operative Credit Society Limited, Mumbai, having its

registered office at, 143, Khetan Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai, Maharshtra, Pin Code 400001. Phone No.022-22694996/97

Sd/- MR. R.A. Chavan



DAMODAR INDUSTRIES LIMITED

Worli, Mumbai 400 013. Corporate Identity Number: L17110MH1987PLC045575

 Tel: +91 − 022-49763203 • E-mail: cs@damodargroup.com • Website:www.damodargroup.com

NOTICE

Notice is hereby given that the 36[™] Annual General Meeting ('AGM') of the Members of the Company is scheduled to be held through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") on Saturday, August 17, 2024 at 12:00 p.m. in compliance with General Circular No. 19/2021 dated 08.12.2021 and General Circular No. 2/2022 dated 05.05.2022 and other circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, issued by SEB (hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are hold the Annual General Meeting ("AGM") through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. Accordingly, the AGM of the Company is being held through VC to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of AGM dated May 23, 2024. Member will able to attend the AGM through VC/OAVM at https://instameet.linkintime.co.in. Member participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under section 103 of the Companies Act

In Compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the financia statements for the financial year 2023-24, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent to all the Members of the Company whose email address ae registered with the Company/ Depository Participant (s), through email. The aforesaid documents are also available on the Company's website i.e., https://damodargroup.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited i.e., www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited i.e., nseindia.com and on the website of Link Intime India Limited i.e., https://instavote.linkintime.co.in

Members of the Company holding shares in physical or dematerilised form, as the case may be as on the Cut-off date i.e. Friday, August 09th, 2024 (Cut-off date) only shall be entitled to avail the facility to cast their vote (s) by the way of remote e-voting as well as e-voting during the AGM. The voting right of the members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the company as on the Cut-off date. The remote e-voting facility will be available during the period as given under below:

Commencement of remote e-voting - Wednesday, August 14, 2024 (9:00 a.m. IST) End of remote E-voting - Friday, August 16, 2024 (5:00p.m. IST) The Remote- e-voting will not be allowed beyond the aforesaid period and time and

remote e-voting disabled module will be disabled by the LINKINTIME. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM to be held through Video Conferencing ('VC') / Other Audio Visua Means ('OAVM') but shall not been entitled to cast their vote again at the said AGM.

Any member, who acquires share(s) and become a member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and is a Member as on the Cut-off date, may obtain the USER ID and Password by sending a request at cs@damodargroup.com. Helpdesk for Individual Shareholders holding securities in physical mode/

Institutional shareholders: Shareholders facing any technical issue in login may contact Link Intime INSTAVOTE helpdesk by sending a request at enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 -

4918 6000 Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode:

Individual Shareholders holding securities in demat mode may contact the respective helpdesk for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL Helpdesk details Login type

Individual Shareholders holding securities | Members facing any technical issue in logic in demat mode with NSDL can contact NSDL helpdesk by sending a reques at evoting@nsdl.co.in or call at toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30

Individual Shareholders holding securities | Members facing any technical issue in login can in demat mode with CDSL contact CDSL helpdesk by sending a request a helpdesk.evoting@cdslindia.com or contact a 022- 23058738 or 22- 23058542-43.

Date: 26/07/2024

Place: Mumbai

For Damodar industries Limited

Indraiit Kanase **Company Secretary**

Place: Indore

Date: 27/07/2024

TENDERS & NOTICES

RECOVERY OFFICER

Business Standard MUMBAI | SATURDAY, 27 JULY 2024

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960 Act 156, Rule 1961, Rule 107 Sangali Vaibhav Co-Op Credit Society Limited Mumbai - 143, Khetar Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001, Phone No.022-22694996/97. Email - sanglivaibhav@gmail.com

FORM "Z" (See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the recovery officer of the MR. H. S. PAWAR under the Maharashtra Co-operative Societies Rules. 1961 issue a demand notice date 17.11.2022 calling upon the judgment debtor.

MR. MANESH ASHOK BHOIR to amount mentioned in the notice being Rs. 3,25,681/- in words Rs. THREE LAKH TWENTY FIVE THOUSAND SIX HUNDRED EIGHTY ONE ONLY' with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 06.01.2024 And attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules.1961 on this 30th Day of January of the year 2024.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Special Recovery officer of the MR.H.S.PAWAR an amount Rs. .3,25,681/- in words (Rs. THREE LAKH TWENTY FIVE THOUSAND SIX HUNDRED EIGHTY ONE ONLY) and interest thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY RESIDENCE PREMISES - A HOUSE NO.294, ANJUR VILLAGE, ANJUR ROAD, BHIWANDI THANE.421302 (ARIA 900 SQ FT)

Date: - 30.01.2024 Place:- BHIWANDI

STAMP

Sd/- MR. H.S.PAWAR

Recovery Officer, Under Maharashtra Co. Operative Societies Act. 1960, and Rules 1961, under rule 107 [11(d-1)], attached to Sangli Vaibhay Co. Operative Credit Society Limited, Mumbai having its registered office at. 143. Khaitan Chambers, Groung Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai, Maharashtra Pin Code-400001, Phone No.022-22655792

RECOVERY OFFICER MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960 Act 156, Rule 1961, Rule 107,

Sangali Vaibhav Co-Op Credit Society Limited Mumbai - 143, Khetan Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001 Phone No.022-22694996/97. Email - sanglivaibhav@gmail.com FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the recovery officer of the MR. H. S. PAWAR under the Maharashtra Co-operative Societies Rules. 1961 issue a demand notice date 18.10.2022 calling upon the judgment debtor.

MRS. AANANDI PRAKASH MHOPREKAR to amount mentioned in the notice being Rs. 1,84,590/- in words (Rs. ONE LAKH EIGHTY FOUR THOUSAND FIVE HUNDRED NINETY ONLY) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 15.03.2024 And attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersingned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules.1961 on this 27th Day of MARCH of the year 2024.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Special Recovery officer of the MR. H. S. PAWAR an amount Rs. 1,84,590/- in words (Rs. ONE LAKH EIGHTY FOUR THOUSAND FIVE HUNDRED NINETY ONLY) and interest thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY RESIDENCE PREMISES - A ROOM NO.28, MHOPREKAR NIWAS, OPP. YADAV DAIRY. RAM NAGAR, ROAD NO.28, WAGLE ESTATE, THANE WEST 400604 (AREA 200 SQ.FT)

Date:- 27.03.2024 Place:- THANE

Sd/- MR. H.S.PAWAR Recovery Officer, Under Maharashtra Co. Operative Societies Act. 1960, and Rules 1961, under rule 107 [11(d-1)], attached to



Sangli Vaibhav Co. Operative Credit Society Limited, Mumbai having its registered office at, 143, Khaitan Chambers, Groung Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai, Maharashtra, Pin Code-400001, Phone No.022-22655792

SYNCOM FORMULATIONS (INDIA) LTD.

Regd. Office: 7, Niraj Industrial Estate, Off Mahakali Caves Road, Andheri (E) Mumbai-400093, Corporate Office: 207, Saket Nagar Indore (M.P.) 452018 Email ld: finance@sfil.in, Website: www.sfil.in Phone: 0731-2560458, CIN: L24239MH1988PLC047759

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

OTICE is hereby given to the Members of the Company that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act 2013("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended, equity shares of those Members who have not encashed or claimed dividend for 7(seven) consecutiv vears or more are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund ("IEPF") thus the dividend declared on the equity shares of the company for the financial year 2016-17, which mained unclaimed for a period of seven years will be credited to the Investors Education and Protection Fund (IEPF) on or before the due date i.e., 3rd November, 2024, Further, the resultan Equity shares each on which dividend was unclaimed for seven consecutive years will also liable to be transferred to IEPF as per the procedure set out in the Rules.

In compliance to the Rules, the Company has communicated individually to all the concerne Members whose shares are liable to be transferred to IEPF as per details made available on the website of the Company at www.sfil.in.

Therefore, the concerned Members of the Company are requested to claim the dividend declared fo the financial year 2016-17 and subsequent years dividend before October 4th, 2024 to avoid transfe

In this connection, concerned Members may please note the following

(a) For Members holding shares in physical form - Concerned shareholders holding shares in physical form whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing Letter of Confirmation/duplicate share certificate in lieu of the original certificate held by them for the purpose of transfer of shares to IEPF and the Company shall inform the depository by way of corporate action to convert these share into demat form and transfer them in favour of IEPF Further that the original share certificate which is registered in the name of original shareholder(s)and transferred to the IEPF will stand automatically cancelled and be deemed non

(b) For Members holding shares in electronic form - Their demat account will be debited for the shares liable for transfer to IEPF and the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the demat account of the IEPF

In order to avoid transfer of your shares to the IEPF, any Member whose name is appearing in the lis entioned in website shall send a request letter along with documents required by Registrar & Share Transfer Agent (RTA) to- M/S Ankit Consultancy Pvt. Ltd. at 60, Electronic Complex, Near Pardeshipura, Indore (M.P.) - 452010 Phone: 0731- 2551745/46, **E-mail** ankit_4321@yahoo.com, rtaindore@gmail.com, on or before October 4th, 2024.

In case no valid claim in respect of equity shares is received from Members by October4th, 2024or such other date as may be extended, the Company shall, in compliance with the requirements set ou in the said Rules, transfer the unclaimed dividend and corresponding equity shares to the IEPF by the due date, without any further notice. Please note that no claim shall lie against the Company i espect of the unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF. owever, any person whose shares and unpaid dividend is transferred to the IEPF may claim the

shares and dividend from the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority" pursuant to the provisions of Section 124 and 125 of the Act by submitting an online application is Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in. For any queries on the above matter, Members are requested to please contact Company's Registral

& Share Transfer Agent (RTA) - M/S Ankit Consultancy Pvt. Ltd. at 60, Electronic Complex, Nea Pardeshipura, Indore (M.P.)-452010 Phone: 0731-2551745/46, E-mail. $ankit_4321@yahoo.comrtaindore@gmail.com.$

For: SYNCOM FORMULATIONS (INDIA) LTD

VAISHALI AGRAWAI COMPANY SECRETARY & NODAL OFFICER

RECOVERY OFFICER

U/S 156 OF MAHARASHTRA CO-OP. SOCIETIES ACT 1960 & THERE UNDER RULE 107 OF RULES 1961 ATTACHED TO SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD., MUMBAI, Ashirwad Building, 1st floor, opposite Apna Bazar, Kulgaon, Badlapur (E). Dist. 421 503

> FORM "Z" (See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas, the undersigned being the Recovery officer under the Maharashtra Co-operative Societies rules, 1961 issue a Demand Notice dated 28.04.2022 calling upon the judgment debtor Mr. Farad Rakesh Namdeo, Mr. Farad Yogesh Namdeo to repay the amount mentioned in the notice being Rs.23,35,067/- (Rupees Twenty Three Lakh Thirty Five Thousand Sixty Seven Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 14/02/2023 and attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 20th Day of July of the year 2024. The judgment debtor in particulars and the public in general is hereby

cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Mr. Pol Govind Manikrao for an amount Rs. 23,35,067/- (Rupees Twenty Three Lakh Thirty Five Thousand Sixty Seven Only) and interest thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY 1. Gate No-128 (p), Old S.N.17/8, Plot No - 2 & 3, Shop No-8 B wing, Zen Apartment, Near Mahatma Phule High School, Wangani Gaon, Road Vangani, Tal. Ambarnath, Dist. Thane.

SD/- (MR. GOVIND MANIKRAO POL)

Recovery Officer

Date: 20.07.2024 Place: Badlapur



Att- Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd. Mumb (Section 156 of M.C.S. Act 1960 & There under rule 107 of Rules 1961)

केनरा बैंक Canara Bank

ि सिंडिकेट Syndicate CANARA BANK, REGIONAL OFFICE THANE, DOSTI PINNACLE, PLOT NO 104 & 105,1ST FLOOR , ROAD NO.22 ,ABOVE NEW PASSPORT OFFICE , WAGLE INDUSTRIAL ESTATE ,THANE WEST -400604, TEL:022-69171504,506

EMAIL:RECOVERYROTHANE@CANARABANK.COM Branch Ref :RO/LEGAL /SARFAESI/19/2024/PN Date: 26-07-2024

POSSESSION NOTICE

Where as the under signed being the Authorised Officer of the Canara Bank under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 04.03.2024 (calling upon the borrower Mrs. NIKITA SACHIN PATIL Flat No. 001 & 002, Ground Floor, Bldg no. 7A Shubh Vastu Plot no 7, Village Khatvali Taluka Shahapur Dist Thane IN THE NAME OF SMT. NIKITA SACHIN PATIL to repay the amount mentioned in the notice, being Rs.52,40,080(Rupees Fifty Two Lakhs Forty Thousand And Eighty paisa only) plus unapplied interest and charges within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowe and public in general, that the under signed has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him /her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rules on this 26th day of JULY of the year 2024.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CANARA BANK. KALWA Branch for an amount of Rs. 54,43,646 (Rupees Fifty Four Lakhs Forty Three Thousand Six Hundred Forty Six only) and interest thereon.

Description of the Immovable Property

Flat No. 001 & 002, Ground Floor, Bldg no. 7A Shubh Vastu Plot no 7, Village Khatvali Taluka Shahapur Dist Thane Bounded:

On the North by : OPEN PLOT On the South by : INTERNAL ROAD & C WING On the East by : B WING & OPEN PLOT
On the West by : INTERNAL ROAD & OPEN PLOT
Within the Registration Sub-district of: THANE

Sd/-Date : 26-07-2024 **AUTHORISED OFFICER** Place : KHATVALI

TILAKNAGAR

TILAKNAGAR INDUSTRIES LTD. (TI) CIN: L15420PN1933PLC133303

Registered Office: P.O. Tilaknagar, Tal. Shrirampur, Dist. Ahmednagar. Maharashtra-413 720 Corporate Office: 3rd Floor, Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai, Maharashtra-Email: investor@tilind.com, Website: www.tilind.com, Phone: +91 22 22831716/18, Fax: +91 22 22046904

NOTICE OF THE POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

- Members are hereby informed that a Postal Ballot Notice seeking approval as set out in the said applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, ('the Act') (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ('Rules'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') and the Secretarial Standard - 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ('SS-2'), each as amended, and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') vide
- In compliance with the applicable MCA Circulars, the Postal Ballot Notice ('Notice') has been sen by Tilaknagar Industries Ltd. ('the Company') on Friday, July 26, 2024 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Registrar and Transfer Agent ('RTA') / Depository Participants (DPs) as on the cut-off date i.e. Friday, July 19, 2024. Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope are not being sent to the Members for this Postal Ballot.
- The Notice of the Postal Ballot is available on the website of the Company at www.tilind.com an on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.
- The Company is providing to its Members the facility of remote e-Voting in respect of the businesses ed through Postal Ballot and for this purpose, the Company has engaged the services of CDSL for facilitating voting through electronic means

The Members may cast their votes using an electronic voting system to vote on the resolution remote e-voting'). The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the Postal Ballot. Members are requested to note the following: The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of remote e -Voting From 9.00 a.m. (IST) on Monday, July 29, 2024 Till 5.00 p.m. (IST) on Tuesday, August 27, 2024 End of remote e- Voting The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter

During abovementioned period, only those Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date, shall be entitled vote by remote oting. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the Postal Ballot for information purposes only;

- The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up Equity Share Capital of the Company as on cut off date. Once the vote on a resolution is cast by the member, the Member cannot modify
- Manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which persons who have forgotten their User ID and password, car
- obtain/generate the same, has also been provided in the said notice The Members of the Company holding shares in physical form and who have not registered updated their e-mail addresses with the Company / Registrar & Transfer Agent (the Registrar) are requested to do so through prescribed Form ISR-1 available on the website of the Registrar at www.bigshareonline.com and Members holding shares in dematerialized form are requested to

register/update their email addresses with their respective Depository participant.

- Resolutions passed by Members through Postal Ballot are deemed to have been passed if approved by requisite majority) as if they have been passed at a duly convened General Meeting of the Members. The resolutions, if approved by the requisite majority shall be deemed ave been passed on the last date of voting, i.e., Tuesday, August 27, 2024
- The Company has appointed Mr. Pradyumansinh Vala, Practicing Company Secretary to scrutinise the voting process (including remote e-voting) in a fair and transparent manner. The results declared, along with the Scrutiniser's Report, shall be announced by the Chairman or such person as authorised on or before Thursday, August 29, 2024 at the Corporate Office of the Company The Results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the website of the Company i.e. www.tilind.com and CDSL i.e. www.evotingindia.com and shall also be forwarded to the Stock Exchanges on which shares of the Company are listed i.e. National Stock Exchange

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to

Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call or By the order of Board of Director

Date: July 26, 2024

For Tilaknagar Industries Ltd

Minuzeer Bamboat Company Secretary & Compliance Officer



HINDUJA GLOBAL SOLUTIONS LIMITED

(CIN: L92199MH1995PLC084610) Regd. Office: Tower C (1st floor), Plot C-21, G Block Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai-400051

Tel.: +91 22-6136 0407

E-mail Id: investor.relations@teamhgs.com | Website: www.hgs.cx

NOTICE Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund

NOTICE is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, ("the Rules"), Hinduja Global Solutions Limited ("the Company") is required to transfer equity shares in respect of which dividend has not been claimed/encashed by the Member(s) for seven consecutive years (from the date of its transfer to the Unpaid Dividend Account) to the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF"). Accordingly, the equity shares which corresponds to the Final Dividend for Financial Year (FY) 2016-17 paid by the Company and which remained unpaid / unclaimed for a period of seven consecutive years (from the date of its transfer to the Unpaid Dividend Account) would be transferred to IEPF in the first week of November 2024.

In compliance with the Rules, relevant communication has been sent to the concerned Members, requesting them to claim said unpaid/ unclaimed Final Dividend for FY 2016-17. In case, the Company does not receive any response for encashment of aforementioned dividend from the concerned Members on or before November 02, 2024, the Company shall transfer the related equity shares to IEPF in the first week of November 2024 in compliance with the Rules.

The Company has also uploaded details of such Members whose shares are liable to be transferred to IEPF on its website at www.hgs.cx under the 'Investors tab'. Shareholders may verify the details of unencashed dividend and equity shares liable to be transferred to the demat account of IEPF Authority.

The members may further note that the details made available by the Company on its website shall be deemed to be adequate notice for issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF.

The concerned Members may note that upon transfer of such equity shares to the IEPF, no claim shall lie against the Company in respect of unpaid / unclaimed dividend amounts and the equity shares transferred by the Company to IEPF. However, pursuant to the provisions of the Act and the Rules, the concerned Member(s) can claim the transferred shares along with the unpaid / unclaimed dividend amount(s) from the IEPF Authority for which details are/ will be available at www.iepf.gov.in

In case of any clarification / assistance in this regard, the concerned Member(s) may contact the Company's Registrar and Transfer Agent, i.e., KFin Technologies Limited at 1800 309 4001 or einward.ris@kfintech.com or the Company at investor.relations@teamhgs.com

For Hinduja Global Solutions Limited

Narendra Singh

Place : Mumbai **Company Secretary** Date : July 26, 2024 FCS: 4853

Industrial Development Bank of India Limited, Branch Office at Uma Complex, Fraser Road, Patna Vs

Public Auction Notice Debts Recovery Tribunal

A, B & F Wings, Karpuri Thakur Sadan, AshianaDigha Road, Patna-800 025 Stressed Assets Stabilization Fund, 44, Shakespeare Sarani, Kolkata

Ws
M/s Marigold Laboratories Ltd. & Others
(In R.P. Case No. 205/2009 arising out of Certificate No. O.A.56/2004)

E-AUCTION SALE NOTICE
As per order dated 19/06/2024, under mentioned property will be sold by public online E Auction on the date and time mentioned herein for recovery of Rs. 8,21,11,250/- + interest/cost and other expenses (as per Recovery Certificate dated 04.11.2009) and as per current dues calculation submitted by Certificate Holder Bank Rs. 32,09,92,676/- as on 31.05.2024 plus further cost and interest subject to final Calculation from M/s Marigold Laboratories Ltd. & Others The

	iction sale will be by way of online e-Auction. <u>escription of Property:</u>					
t t	Description of Property	Reserve Price	EMD	Date & time of Auction		
	All that piece and parcel of residential flat in the name of certificate debtor no. 3 namely Shri Om Prakash Nautiyal, S/o Shri Hridayaram Nautiyal, Flat No. 101, on First Floor, area admeasuring 725.00 Sq.Ft. Equivalent to 67.38 sq. Mtrs, built-up are approximately, in Wing 'Q', of R.C.C. Building in MANAV COMPLEX-PHASE II; on a plot of land bearing Survey No. 81, Hissa No. 3 and Survey No.81, Hissa No.7, situate, lying and being at Mauza- Kalher, within the I i m i t s o f K a I h e r Grampanchayat, Talathi-Saja Kalher, Joint Sub Registration District and Taluka Bhiwandi, Registration District & District-	Rs.27,55,00/- (Rupees Twenty Seven Lacs Fifty Five Thousand only)	Rs.2,75,500/- (Rupees Two Lac Seventy Five Thousand Five Hundred Only) on or before 26.08.2024 upto 4.00 P.M.	29.08.2024 between 12.30 P.M. to 4.00 P.M. with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required. Bid Extention Amount Rs. 50,000/-		

Details of e-auction agency Company Name/address: Antares Systems Limited.Mobile No for Bidder Support: 8951944383 and 9686196751;Websiteadd www.bankeauctionwizard.com-e-mail Address: sushmitha.b@ antaressystems.com/marina.j@antaressystems.com;Contact Person: Miss B M Sushmitha/Marina Josephine Jacob,Phone No.

080-45982100 Mob-8951944383 and 9686196751 Details of the facilitation: Center:-Address:- (i) Office of Recovery Officer, A, B & F Wings, 2nd Floor, Karpuri Thakur Sadan,Ashiyana Digha Road, Rajiv Nagar, Patna-25 and (ii) Honganasu. # 137/3. Bangalore Mysore Road, Opp.to Metro Pillar P-696, Kengeri, Bangalore-560060. Contact Person at the facilitation centre is- Miss B M Sushmitha /Marina Josephine Jacob, Contact No. 8951944383 and 9686196751 and e-mail

ID-sushmitha b@antaressystems com/marina i@antaressystems com

ACCOUNT DETAIL FOR ONLINE MONEY TRANSFER			
ACCOUNT NO.& NAME	NAME	IFSC CODE	
126102000000055	IDBI Bank LTD. Specialized		
Stressed Assets	Corporate Branch, Cuffe	IBKL0000004	
Stabilization Fund	Parade, Mumbai 400005		

TERMS & CONDITIONS OF SALE:-The property shall be sold "as is where is basis"

2. The intending bidders should register the participation with the service provider well in advance and get user ID and password for participating in E auction. It can be procured only when the requisite Earnest Money Deposit be paid by prescribed mode.

3. To take part in Auction, each bidder shall deposit Earnest Money (EMD) @ of 10% of the Reserve Price which shall be paid by electronic transfer to the concerned Bank's EMD Account or through DD/pay order drawn ir favour of Recovery Officer, DRT., Patna alongwith copy of PAN card Address proof and Identity proof with E-mail ID, Mobile No. of the Bidder The Envelope containing EMD alongwith details of documents should be superscribed R.P.No.205/2009 and in case of the company copy of resolution by the Board members of the company or any other docu confirming representation/attorney of the company should reach on o before 4.00 P.M. of 26/08/2024 in the office of Recovery Officer, DRT. Patna or should credit the amount in respective Bank' 's/Financia

Institution's account. EMD received thereafter shall not be considered. 4. The successful bidder shall have to pay 25% of the sale proceeds (including EMD) on the Next working day of sale through the mode as stated above

5. The purchaser shall deposit the balance 75% of the sale proceeds before the undersigned on or before 15th day from the date of sale of the Property exclusive of such day, or if the 15th day be Sunday or other holiday, then on the first office day after the 15th day alongwith the poundage fee @ 2% upto Rs.1,000/- and 1% on the excess of such gross amount over Rs.1,000/- by prescribed mode as stated above.

6. In case of default of payment within the prescribed period, the property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. The deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims

to the property or to any part of the sum for which it may subsequently be sold. 7. The Recovery Officer has the absolute right to accept or reject any bid or bids or to postpone or cancel the e-auction without assigning any reaso

8. EMD of unsuccessful bidder shall be returned the same day of auction by DRT/Bank by credit the account of bidder mention in bid form. 9. Prospective bidder may avail online training from service provider

10. Prospective bidders are advised to go through the website for details terms & conditions of sale before submitting their bids or contact Branch Manager of the concerned Branch.

Dated 25.07.2024 Recovery Officer



पोलीसांनी

आपल्या

वेळेवर

काळजी

घेतली

पाहिजे - डॉ.

तावशीकर

सोलापूर,

दि.२६ : सततच्या

ताण तणावातील

पोलीस आपल्या

करतात त्यामुळे

अनेक आजाराला

सामोरे जावे लागते

म्हणूनच पोलीसांनी

वेळोवळी आपल्या

शरीराची आणि

काळजी घेतली

आरोग्याची

पाहिजे असे

यांनी केले.

प्रतिपादन डॉ.

सुनिल तावशीकर

कॉसडेव्हिल

आणि कॉरमोक्युअर

फार्मासुटीकल

क्लिनिक यांच्या

वतीने सोलापूर

शहर पोलीस

मुख्यालयात

पोलीसांसाठी

त्वचा, दंतरोग

आणि पोटाच्या

विकाराची मोफत

तपासणी घेण्यात

आली त्यावेळी ते

बोलत होते.

यावेळी

राखीव पोलीस

निरीक्षक शरद

मुख्यालयातील

हॉस्पिटलचे डॉ.

कॉसडेव्हिल

श्रीकात

होती.

फार्मासुटीकलचे

सदाफुले यांची

प्रमुख उपस्थिती

बारावकर, पोलीस

दिगंबर गायकवाड,

आरोग्याकडे दुर्लक्ष

जीवनात

आरोग्याची

ठगबाज मीरा फडणीसचा जामीन अर्ज फेटाळला

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the share certificate no. 187 Distinctive Nos. from 931 to 935 alongwith Five shares of Rs. 50/- each dt 5-2-1992 of Swagat Co operative Housing Society Ltd. Reg. No. BOM/WN/ HSG/TC 3762/1988-1989 Dt. 23-02-89 at preser transferor in the name of Manoj Mehta Fla No. 404 has been reported lost/ misplaced by the flat owner and an application has beer reported lost / misplaced complainted a Vikhroli Parksite Police Station Registered No 21315/2024 dt. 20/07/2024 and applicatio made by authorised person to the society for issue of duplicate share certificate. The Society hereby invite claim or objections (ir writing) for issuance of duplicate share certificate within the period 14 (fourteen days from the publication of this notice. In no

> period the society shall be free to issue duplicate share certificate. Date: 27/07/2024 Swagat Co.op. Soc. Ltd. Place: Mumbai Damodar Park, LBS Road Ghatkopar (W), Mumbai - 86.

claims / objection are received during this

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients MR. VIVEK PANDURANG KARAMBELKAR IS TRANSFERRING FLAT NO.602 B WING., 6TH FLOOR Admeasuring 420Sq.ft area, in the CHHAYA SUGANDH C.H.S.L., BLDG NO. 2 Constructed ON N. A. land bearing S. No. 199 PART, situated at VILLAGE-BOLINJ, VIRAR WEST, DIST-PALGHAR-401303 TO HIS

DOURN ANDE.

The above mentioned flat is REGISTERED IN THE NAME
OF MR. VIVEK PANDURANG KARAMBELKAR AND HIS
MOTHER SMTUSHA PANDURANG KARAMBELKAR AND HIS
MOTHER SMTUSHA PANDURANG KARAMBELKAR HAS BEEN DIED
ON 31032020. MR. VIVEK PANDURANG KARAMBELKAR
HAS RECEIVED NO OBJECTION FROM HIS FATHER MR.
PANDURANG KARAMBELKAR AND HIS BROTHER
YOGESH PANDURANG KARAMBELKAR FOR THE
YOGESH PANDURANG KARAMBELKAR FOR THE RANSFER OF THE ABOVE MENTIONED FLAT TO HIS

Any person having objection or claim by way of sale, exchange nortgage, gift, trust, maintenance, inheritance, possession ease, lien, tenancy, license, easement, or otherwise,etc. on whatsoever nature with respect to 'said FLAT' are requested to nake the same known in writing along with copies of supportin documents in respect of their objection/claim to the undersigned within a period of 07 days from date of publication of this notice failing which, the objection/ daim of such person/s will be deemed to have been waived and/ or abanoned.

KARTIK S. FADIA (ADVOCATE HIGH COURT B/19, NEW SONAL CHSL, NEAR DESA HOSPITAL, AGASHI ROAD, VIRAR WEST

PUBLIC NOTICE

Please take notice that late CHAMPAKLAL D VORAAND VIPUL C VORA was the members of SHREE HIGHLAND PARK CHSL situated at New Link Road, Dhanukarwadi, Kandivali West, Mumbai-400067 constructed on plot bearing CTS No. 812, village kandivali, Taluka Borivali MSD holding share certificate No. 84 with distinctive Nos. from 416 to 420 with respect to Shop No.4, C Wing admeasuring about 315 sq. feet common area on Ground floor of the Shop No.4. C Wing admeasuring about \$15 sq. feet common area on Ground floor of the building of the society. Please take further notice that the said late Champaklal D Vora died intestate on 10.07.1996 at kandivali Mumbai leaving behind 1) LATE SHANTABEN C VORA 2) LATE SMITA N DESAI (2) (a) MR. NARENDRA A DESAI 2 (b) AMIT N DESAI 2 (c) KINNARI J SHAH (d) SWEETY T SHAH (3) LATE ALKA Y SHAH 3 (a) PUGALKISHOR S SHAH 3 (b) KOMAL P SHAH 3 (c) MEGHANAT SHAH 3 (d) SAPNA R SHAH 3 (b) BHVEEN Y SHAH 4) VARSHA S SHAH 5) POONAM Y SHAH 6) BHAWANA Y SHAH 7) LATE VIPUL C VORA 7) (a) MEENA V VORA 7) (b) FENIL V VORA 7) (a) MEENA V VORÁ 7) (b) FENIL V VORA 7(c) SHRUTI DEEP MISTRY @ SHRUTI IVORA 7(c) ŚHRUTI DEEP MISTRY @ SHRUTI VIPUL VORA, as his only heirs and legal representatives entitled to the estate of the deceased. The said late Vipul C Vora died intestate on 15.10.2023 at kandivali Mumbai leaving behind 1) MEENA V VORA 2) FENIL V VORA 3) SHRUTI DEEP MISTRY @ SHRUTI VIPUL VORA as his only heirs and legal representatives entitled to the estate of the deceased. Any person having any claim in the said Shop and/or the said Share whether by way of mortgage, charge, gift, trust, use, possession, inheritance, maintenance, tenancy, lease, lien, easement or otherwise howsoever is hereby easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing required to make the same known in writing together with supporting documents to the undersigned within 14 days from the date of publication hereof otherwise claims, if any, shall be considered as waived and my clients will apply for the transfer of the said Shop and the said shares to the society/concerned authority in his/her/their names Adv. Aakash Shah,

Office: B/1, Gr. Floor, Shiv Kripa Bldg. Off. Mathuradas Road. Kandivali West Mumbai-400067 Mobile: 9029459891 Email: adv.aakashshah@gmail.com

PUBLIC NOTICE

यवतमाळ, दि.२६ : पंतप्रधान नरेंद्र

मोदी व अमित शहांचे नाव वापरून आणि

उपमुख्यमंत्र्यांची काकू असल्याचे भासवत

६५ जणांना सुमारे १० कोटी रूपयांचा गंडा

घालणाऱ्या ठगबाज मीरा फडणीसचा जामीन

अर्ज यवतमाळ जिल्हा न्यायालयाने फेटाळून

लावलाय. याप्रकरणाची तपास आर्थिक गुन्हे

ate Chaturi Panchayan Yadav was a Member of the Innapurna Krupa Co-Operative Housing Society imited.," having address at village Nandivli, Dombivl East) - 421 201 and holding Shop No.3 in the building or e society, Late Chaturi Panchayan Yadav died or 3/06/2013 with making nomination. He had submitte omination Form in society on Dated 04/11/2012 he Advocate hereby invites claims or objections from e heir or heirs or other claimant or claimants / objector of ojectors to the transfer of the said shares within a perio 14 days from the publication of this notice, with copie such documents and other proofs in support of his er / their claims / objections for transfer of share an erest of the deceased member in the capital/prope the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society, shall be free deal with the shares and interest of the decease ember in the capital/property of the society in suc nanner as is provided under the bye-laws of the society in such the claims / objections if any, received by the society for ansfer of shares and interest of the deceased member the capital / property of the society shall be dealt wit the manner provided under the bye-laws of the ciety. A copy of the registered bye-law of the dvocate Office is available for inspection by the imants/objectors. In the office of the ADVOCATI HAGYASHRI BHANDARI between 11 A.M TO 6 P.N m the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of ADV. BHAGYASHRI R. BHANDAR.
ADD: Officen of 106, 1st floor, The Valaji Estate CHS Ltd.
Nehru Road, Opp. Thakurii Railway Station, Thakuri
East) Mobile no. 9821999938. Date: 27/07/2024

जाहीर सूचना

पेथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. वोरारा** चौधरी यांना फलॅंट क xo५ xथा मजला र्द=विंग गईनवूड को.हौ.सो.लि., वसंत गार्डन, एल.बी.एस. रोड मुलुंड (प.), मुंबई-४०००८० ही जागा श्रीमती जयश्र नेरज देसाई यांच्याकडून खरेदी करावयाची इच्छा आहे, यांन म्लॅटचे मालक असल्याचा दावा केला आहे. पुढे सुचित केल आहे की, सदर श्री. मथुरादास जी. रुपारेल, श्रीमर्त झवेरबेन मथुरादास रुपारेल व त्यांची विवाहीत मुलर्ग श्रीमती जयश्री देसाई यांनी सदर फ्लॅट श्री. अशोक पी शेठ यांच्याकडून दस्तावेज क्र.बीडीआर/३/८९९८/२०० सार हमी संयुक्त उपनिबंधक, वांद्रे येथे नोंदणीकृत दिनांक १५.१०.२००१ रोजीचे नोंद विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. पुढे असे सुचित करण्यात येत आहे की, श्री. मथुरादास **पारेल** यांचे ७.३.२००७ रोजी निधन झाले आणि त्यांच तनी **श्रीमती झवेरबेन एम. रुपारेल** यांचेही १.९.२०१८ रोर्ज नेधन झाले. पुढे सुचित करण्यात येत आहे की, वरील ोघांच्या निधनानंतर त्यांचे कायदेशीर वारसदार **श्रीमती छाय** नेपेश सचदे व श्रीमती जागृती विनय दावडा, दोधीही अन मुली यांनी त्यांची बहिण श्रीमती जयश्री देसा वांच्या नावे दस्तावेज क्र.केआरएल-१-१०२५८/२०१९ नूस संयुक्त हमी उपनिबंधक, कुर्ला येथे नोंदणीकृत दिनांक ६.८.२०१९ रोजीचे नोंद मुक्तता करारनामानुसार मुक्त केले गणि त्यानुसार आता **श्रीमती जयश्री निरज देसाई** या सद लॅटच्या मालक आहेत.

. 1र नमुद व्यतिरिक्त अन्य कोणा व्यक्तीस सदर अर्थात फ्लॅट क्र.४०५, ४था मजला, ई-विंग, पिनव् हौसोलि., वसंत गार्डन, एल.बी.एस. रोड, मुलुंड (प.) मुंबई–४०००८० या श्रीमती जयश्री निरज देसाई किंवा श्री . थुरादास जी. रुपारेल किंवा श्रीमती झवेरबेन एम. रुपारेल च्या मालमत्ता किंवा भागावर काही आक्षेप किंवा दाव यास किंवा मालमत्ता किंवा भागावर वारसाह# प्रास, परिरक्षा, परवाना, कायदेशीर हक्क, ताबा, बक्षीस भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे दावा असल्यास त्यांर्न लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता ॲडव्होकेट श्री ाहुल जी. पांडे, कार्यालय पत्ता: फ्लॅट क.८०**४.** ८व . जला, इमारत क्र.३, विश्रांती कोहौसोलि., सुभाष नगर वेंबूर, मुंबई-४०००७१ येथे सदर सूचना प्रकाश १४ दिवसात कळवावे. अन्यथा त्यांचे दावा किंद अधिकार त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजल जाईल आणि व्यवहाराची प्रक्रिया माझे अशील पु करतील.

मोबा.:९८२०३०९४५५ राहुल जी. पांडे मएएच/१६२९/२०००

नये यासाठी सरकारी वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा असल्याने मीरा फडणीसचा

शाखा करीत आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील

पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा कसून

तपास केला. तसेच न्यायालयात ठोस पुरावे

सादर केले. मीरा फडणीसला जामीन मिळू

मी. श्री. राकेश गणेश पुगावकर, रुम नं. सोसायटी, नेहरु नगर, कुर्ला (पूर्व), सदनिका वारस म्हणून माझ्या नाववर

तारीख : २७/०७/२०२४

श्री. राकेश गणेश पुगावकर

PUBLIC NOTICE

Please take notice that late Champaklal D Vor was the member of The Surendranagar CHS situated at Ram Lane, S.V. Road Kandivali West Mumbai-400067 constructed on plot bearing CTS No. 67/3(part), village kandivali, Taluka Borivali MSD holding share certificate No. 23 with distinctive Nos. from 485 to 506 with respect to Flat No.B/403, admeasuring abou 550 sq. feet bulit up area on 4th floor of the building of the society. Please take further notice that the said late Champaklal D Vora died intestate on 10.07.1996 at kandivali Mumba leaving behind 1) LATE SHANTABEN C VORA

2) LATE SMITA N DESAI (2) (a) MR NARENDRA A DESAI 2 (b) AMIT N DESAI 2 (c KINNARI J SHAH (d) SWEETY T SHAH (LATE ALKA Y SHAH 3(a) YUGALKISHOR : SHAH 3 (b) KOMAL P SHAH 3 (c) MEGHANA SHAH 3 (d) SAPNA R SHAH 3 (e) BHVEEN SHAH 4) VARSHA S SHAH 5) POONAM SHAH 6) BHAVANA Y SHAH 7) Í ATE VIPUL VORA 7) (a) MEENA V VORA 7) (b) FENIL VORA 7(c) SHRUTI DEEP MISTRY @ SHRUT VIPUL VORA as his only heirs and lega representatives entitled to the estate of the deceased. Any person having any claim in the said flat and/or the said Share whether by way of mortgage, charge, gift, trust, use, possession inheritance, maintenance, tenancy, lease, lier easement or otherwise howsoever is hereb required to make the same known in writing together with supporting documents to the undersigned within 14 days from the date o publication hereof otherwise claims, if any, sha be considered as waived and my clients wil apply for the transfer of the said flat and the said shares to the society/concerned authority is/her/their names. Adv. Aakash Shal

Office: B/1, Gr. Floor, Shiv Kripa Bldg Opp. Laxminarayan Temple, Laxminarayan Lan Off. Mathuradas Road, Kandivali Wes Mumbai-40006

Mobile: 902945989 Email: adv.aakashshah@gmail.con

182435 46

63130.5

88805.98

352578.44

93316.2

41215.5

64774.75

210766 5

86958.93 69436

180721.08

382278.92

114343.5 125138.2 116171.68

26781.28

27809.7

46412.22

236436.12

706267.89

1298131.03 158498.11 66755.5

356970.45 207976.92

161195.36

905666.16 562708.03

134462.0

125302.24 270757 58194.6

474054 6 204835.3 395606.9

81017

30457.09

89376.85

3468621.6 43180.38 61032.57

113508.5

64451.85

27430.85

Sd/- Authorized Officer, CSB Bank

3 289542.38

5365 103886.4 17333.9

2253485 1

54.2

20.8 27.5 90.9

464.7

38.4 11.3

67.5 21.5

8 8.5

14.6

13.4 26 4.3

66.

86.7 53.6

42.35

159.37

33.2

24.15 34.1 75.7 16.9

254.6

22.28 8.06

26.14 950.25 12.65 14.44

27.43 22

32.54

18.57

382.1 349.6 40 16.1

नवजीवन रहिवाशी एस.आर्.ए. सोसायटी, बिल्डिंग नं.२/ए/१०३,

नवजावन नगर, मारत नगर, बा.क.सा. राड, बाद्रा (पूव), मुबइ - ४०००५५						
अं.क्र.	झोपडीधारकांचे नाव	परि २ क्र.	सदनिका क्र.	मृत्युची ता.	वारसाचे नाव	
9	अहमद बशीर अहमद	_{एस.आर.} ए	३ए/८०६	०७/१०/२००३	महबुब बशीर अहमद शेख	
जहमद राख प्रस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासताचे भाग व हित संबंध हस्तातरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यानी आपल्या भागण्यांच्या व हरकतीच्या पृष्ठयर्थ आवश्यक त्या कागदापत्राच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद कलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हुक्क, मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाही तर						
	मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलीतील - मालमत्तेतील भाग व हित संबंध यांच्या					

हस्तातराणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकती आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/ हरकतदारास संध्याकाळी ५.०० ते ६.०० वाजेपर्यंत संस्थेच्या कार्यलयात नोटीस् दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहीलः।

दिनोंके : २७.०७.२०२४) सचिव - नवजीवन रहिवाशी एस आर ए सह गृह संस्था मर्या

4776973

4331414

4295774

7384269

785933

3659929

4503343

4429547

4397419

4461199

4160230

4221347

4768537

3186542

7581163 7778619

4432387

4215145 7581495 4171156

4786015 4420728

4762358

4791816

4397734

4776934

4606409 7274619

YANDER

3979747 4523124

4498035

4096123

3972253 4735947

4665445

4643325 3995955

4566863

4317895

7682080

1

BADLAPUR

DHARAVI

GHODBUNDER ROAD

GHATKOPAR

For more details/account wise information borrowers/interested bidders

may contact respective branches and for participating in the auction, please visit/login to the e-auction ortal http://csbgold.auctiontiger.net.

/IRAR

DOMBIVLI - WEST

ULHAS NAGAR

NERUL - NAVI MUMBA

BRANCH NAME : BANDRA WEST

BRANCH NAME: ANDHERI EAST

Chandrabhan Veniprasad Gupta

Naresh Ramprakash Aadiwal Paritosh Vinod Saha

Rabiya Sayyedhussain Shaikh

48 Nagma Yunus Khan

Ranjan Girish Nag Shreesh S N Bhat Vicky Vinu Patel

56 Vishal Omprakash Dubey

Vidya Gajanan Ghadse

Aditya Hanumanta Naikudi

Kalpana Tanaii Dhonukshe

Rajendra Shantaram Sawant

Dipak Pandurang Rane Geeta Bhagwandin Bhola Girish Krishna Phatkure Hrishikesh Pradeep Dhaske

Deepak Balkrushna Gaikwad

Krishna Kumar Shrikant Tiwari

Bharti Suresh Valmiki

Mahesh Anand Uchil Mukim Makbul Khan

Nita Laxman Melkundi

68 Amit Kumar Pathak

Rambhawan Patel

75 Ramesh Chandra Bhoi 76 Rohit Bhanvarlal Lohar 77 S P Chandanshive

78 Akbari 79 Akshay Madhukar Sodaye

80 Avinash Devidas Jagtar 81 Jwala Rajendra Prasad

Jwala Rajendra Prasad Vishwakarma

84 Sachin Balkrishna Bhalerao

Bhawerlal Omkar Devda Mahesh Bhagwan Devrao

Nitin Dattaram Pawar

90 Anil Kunjumon 91 Dablu Rampyare Nayak 92 Deepak Barnwal

Rajkumar Basudeo Das

Sharwan Kumar Pandey

Tarun Rajendra Sethiya

Sherali Kaisar Zaidi

98 Yash Dinanath Yadav

99 Deepa Bhisham Achhra

101 Mohd Navar Alam

102 Shrawankumar Das

103 Sapana Anil Dubey

104 Suresh Shamrao Ghare

Place: MUMBAI / THANE / PALGHAR

100 Dhalaram Pannaji Devas

85 Amit Singl

Narpatsingh Assalsingh Rajput

Premi

जाहिर निवेदन

६२०, बिल्डींग नंबर ३, 'ए' विंग, जय हिंद बुध्द विकास को. हौसिंग मुंबई नंबर ४०००२४ असे निवेदन करतो की माझी आजी कै. लक्ष्मीबाई नामदेव नाटेकर हिचे दिनांक ०३/०६/२००६ रोजी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात नमुद होणे करीता मी वरील संस्थेस अर्ज केला आहे. माझ्या व्यतिरिक्त कोणी वारसदार नाही आणि असतील तर त्यांनी १५ दिवसाच्या आत वरील संस्थेकडे दावा करावा.

ठिकाण : मुंबई

सही/

जामीन फेटाळण्यात आला. अतिरीक्त न्यायाधीश अमित लाऊलकर यांनी मीरा फडणीसचा जामीन फेटाळला. केंद्रीय मंत्रालयाच्या पर्यटन विभागात सल्लागार पदी नियुक्ती झाल्याचे सांगत मीरा फडणीसने आणि होशिंग याने हा घोटाळा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने बनावट कार्यक्रम पत्रिका छापून रेल्वे गुंतवणूक परिषदेचे आयोजनही केले होते. त्यानंतर ऐनवेळी हा कार्यक्रम रह्नही केला होता.

जाहीर सूचना

दावत ई हदियाहच्या विश्वस्तांकडून पीटीआर क्रमांक बी-७२९(एमयूएम) द्वारे दावत-ए-हदियाहच्य मालकीच्या खालील निवासी फ्लॅटच्या थेट विक्रीसाठी मोहोरबंद लिफाफ्यात लेखी प्रस्ताव आमंत्रित करत आहेत, जे १६ई आग्रीपाडा चाळ स्ट्रीटसी. एस. क्र.६/१८६५, प्लॉटक्र. १४५, आग्रीपाडा मुंबई - ४०००११ येथे अहमद टॉवर नावाच्या इमारतीमध्ये.

अ.क्र.	फ्लॅट क्र.	बिल्ट अप क्षेत्र	मजला
१	१२०३	७२०	१२
2	१२०४	३६०	१२
3	१२०५	४२०	१२
8	१३०३	४२०	१३
4	१४०१	३६०	१४
ξ	१४०२	७२०	१४
₉	१४०३	७२०	१४
۷	१४०४	३६०	१४
9	१४०५	४२०	१४
१०	१६०२	७२०	१६
११	१६०३	७२०	१६
१२	१६०४	३६०	१६
१३	१६०५	४२०	१६
१४	१७०१	३६०	१७
१५	१७०२	७२०	१७

इच्छुक खरेदीदार कोणत्याही एका फ्लॅटसाठी किंवा अधिक फ्लॅटसाठी प्रस्ताव देऊ शकतात टुस्टकडून फ्लॅटच्या काही भाग विक्रीचा प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही. हे फ्लॅट विश्वस्तांद्वारे **जसे** . **आहे जेथे आहे या आधारावर** विक्री केली जात आहे. इच्छुक खरेदीदार प्रत्येक फ्लॅटकरिता रु. १०,००,०००/- (रुपये फक्त दहा लाख) चेक/डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरद्वारे दावत-ए-हदिया, इस्टेट विभाग, दुसरा मजला, बद्री महल, डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे त्यांच्या प्रस्तावाच्या इंसारा रकमेसह वितरित करतील. इसारा रकमेशिवाय प्रस्ताव नाकारली जाईल. वरील मालमत्तेची विक्री धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त

अधिनियम, १९५० च्या ३६(१) नुसार पूर्व परवानगीच्या अधीन असेल. मशर्त प्रस्ताव स्वीकारल्या जाणार नाहीत आणि कोणतीही प्रस्ताव फेरफार न करता किंवा त्याशिवार स्वीकारण्याचा किंवा कोणतेही कारण न देता प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार विश्वस्तांकडे आहे.

> दावत ई हदियाह करिता (अधिकृत स्वाक्षरीकर्ता)

दिनांक: २७ जुलै २०२४

ठिकाण : मुंबई

दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: १९/२२ व २७/३०, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग,

वरळी, मंबई-४०००१३. कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४५५७५ **दूर.:**+९१-०२२-४९७६३२०३,

ई-मेल:cs@damodargroup.com, वेबसाईट: www.damodargroup.com सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची **३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा** (एजीएम **शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४ रोजी दु.१२.००वा.** सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधार रिपत्रक क्र.१९/२०२१ दि.०८ डिसेंबर, २०२१ व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२/२०२२ दि.०५ मे २०२२ (यापुढे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) आणि अन्य इतर परिपत्रके तसेच सेबीद्वारा वितरीत रिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ (यापुढे सेबी परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी ओएव्हीएममार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्यास कंपनीला आदेशानुसार व्हीडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) संपन्न होईल. तद्नुसार दिनांक २३ मे, २०२४ रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर व्हीसी मार्फत होणाऱ्य कंपनीच्या एजीएममध्ये विमर्ष केले जाईल. सदस्यांना https://instameet.linktime.co.in व्हीसी/ मोएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने सहभागी होणाऱ्या सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल भावश्यक परिपत्रकानुसार एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वित्तीय अहवाल तसेच मंडळ अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल व इतर दस्तावेज कंपनीच्या सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने पाठविले आहेत. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या <u>https://www.damodargroup.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व www.nseindia.com आणि लिंक इनटाईम इंडिया लिमिटेडच्या https://

नोंद दिनांकीत अर्थात **शकवार. ०९ ऑगस्ट. २०२**४ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारण भसणाऱ्या कंपनीचे सदस्य यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंग तसेच रिमोट ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. नोंद तारखेला कंपनीचे भरणा केलेले भागभांडवलाच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील

रिमोर ई-वोरिंग मविधा खाली टिल्यापमाणे कालावधीत उपलब्ध अमेल रिमोट ई-वोटिंग प्रारंभ : बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४ (स.९.००वा. भाप्रवे)

instameet.linkintime.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रिमोट ई-वोटिंग समामी : शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४ (सायं.५.००वा. भाप्रवे) उपरोक्त तारीख व वेळेनंतर रिमोट ई–वोटिंग मान्य असणार नाही आणि लिंक इनटाईमद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल

एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) एजीएममध्ये सहभागी होता येईल. परंतु सदर एजीएममध् पुन्हा मत देता येणार नाही. जर कोणा व्यक्तीने सभेची सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन सदस्य झाला असल्यास आणि

नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास cs@damodargroup.com वर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. गस्तविक स्वरुपात/संस्थांत्मक भागधारक प्रतिभृती धारण वैयक्तिक भागधारकांकरिता हेल्पडेस्व

तांत्रिक समस्या असणाऱ्या भागधारकांनी कृपया संपर्क लिंक इनटाईम इन्स्टावोट हेल्पडेस्क यांच्याकडे enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवावी किंवा दुर.:0२२-४९१८६००० वर संपर्क

डिमॅट स्वरुपात प्रतिभूती धारण वैयक्तिक भागधारकांकरिता हेल्पडेस्क: डिमेंट स्वरुपात प्रतिभृती धारण वैयक्तिक भागधारकांनी लॉगडनबाबत तांत्रिक समस्येकरिता डिपॉझिटरी

अर्थात एनएसडीएल व सीडीएसएल मार्फत संबंधित हेल्पडेस्ककडे संपर्क करावा.

लॉगइन टाईप	हेल्पडेस्क तपशील
एनएसडीएलसह डिमॅट स्वरुपात प्रतिभूती धारण वैयक्तिक भागधारक	तांत्रिक समस्या असणारे सदस्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून किंवा टोल फ्री क्र.१८००१०२०९९० व १८००२२४४३० वर संपर्क करून एनएसडीएल हेल्पडेस्कला कळवावे.
सीडीएसएलसह डिमॅट स्वरुपात प्रतिभूती धारण वैयक्तिक भागधारक	तांत्रिक समस्या असणारे सद्स्यांनी helpdesk.evoting@cdslindi.com वर विनंती पाठवून किंवा दुर.क्र.०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२-४३ वर संपर्क करून सीडीएसएल हेल्पडेस्कला कळवावे.
ठिकाण : मुंबई	दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/– इंद्रजीत कानसे

जाहीर सूचना ॲड. राघवा एम ठाणे येथील दिवाणी न्यायाधिश (एस.डी.) ठाणे यांच्या न्यायालयात पुढील दिनांक: २९-०७-२०२४ संक्षिप्त दावा क्र.३०९/२०२०

बँक ऑफ बडोदा

१) श्री. पुरुषोत्तम एल. करकेरा २) श्री. चैतन्य सुर्यकांत मेहता प्रति.

दिनांक: २६.०७.२०२४

...फिर्यादी विरुद्ध ...प्रतिवादी

कंपनी सचिव

?) श्री. पुरुषोत्तम एल. करकेरा, मेटास्लिट अब्रेसिव्ह कंपनीचे मालक, प्रौढ, भारतीय नागरिक बी/३४०१, ओम श्री पॅलेस कोहौसोलि., सिल्वर पार्क, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व)-

२) श्री. चैतन्य सुर्यकांत मेहता, प्रौढ, भारतीय नागरिक, बी/४०१, ओम श्री पॅलेस कोहौसोलि. सिल्वर पार्क, मिरा भाईंदर रोड, जय विजय नगर समोर, मिरा रोड (पुर्व)-४०११०७.

ज्याअर्थी फिर्यादींनी दिवाणी न्यायाधिश, वरिष्ठ स्तर, ठाणे, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र राज्य यांच्या न्यायालयात **संक्षिप्त दावा क्र.३०९/२०२०** दाखल केला आहे आणि ज्याअर्थी येथे घोषित करण्यात येत आहे की, प्रतिवादींवर समन्स बजावण्यात न आल्याने प्रतिवादींना सदर जाहीर सूचना प्रकाशित फिर्यादी करीत आहेत. प्रतिवादींनी सदर सूचना प्रकाशनापासून ३० दिवसात त्यांचे लेखी प्रतिसादासह सदर दाव्यामध्ये त्यांचे समुपदेशक किंवा त्यांनी व्यक्तिश: उपस्थित रहावे. संबंधितांनी नोंद घ्यावी की, वर नमुद कालावधीत जर लेखी प्रतिसाद सादर करण्यात आला नाही तर अशा वेळी न्यायालयाकडून फिर्यादींच्या सुनावणीनंतर दाव्याचा निर्णय दिला जाईल. सुनावणीची पुढील तारीख २९.०७.२०२४

माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी २४ जून, २०२४ रोजी देण्यात आले आदेशान्वये



अधिक्षव दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, ठाणे

सही/



अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन:एल००३०५एमएच१९७३पीएलसी१७४२०१ नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. **दरः:**९१-२२-३९८२९९९, **फॅक्सः**९१-२२-२४९५२९५५, ई-मेल:investors@alkem.com वेबसाईट:www.alkemlabs.com

सदस्याना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडची (कंपनी) ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४ रोजी स.११.००वा. सदर एजीएम घेण्याच्या दिनांक १९ मे, २०२४ रोजीच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत

सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, दिनांक १३ जानेवारी, २०२१, दिनांक ८ डिसेंबर, २०२१, दिनांक ५ मे, २०२२, दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि २५ सप्टेंबर, २०२३ (यापुढे एमसी सर्वसाधारण परिपत्रक म्हणून संदर्भ) तसेच एमसीए व भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत अन्य इतर लागू परिपत्रकानुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थिती न घेता व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्यास अनुमती दिलेली आहे. सदर एमसीए सर्वसाधारण परिपत्रक आणि कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ च्या पुर्ततेनुसार व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीच्या सदस्यांची एजीएम होईल.

एमसीए सर्वसाधारण परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार उपरोक्त एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार/कंपनीकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने विद्युत प्रती पाठविण्यात आले आहे. वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.alkemlabs.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे. सदर एजीएम घेण्याची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.cdslindia.com, बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

यापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने त्यांच्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्ष करण्याकरिता विद्युत मतदान प्रणालीने त्यांचे मत देण्याकरिता सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग सुविधेबाबत महत्त्वाचा तपशिल खालीलप्रमाणे:

सदस्यांचे मतदान अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक	शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४		
रिमोट ई-वोटिंग कालावधी प्रारंभ	मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४ रोजी स.९.००वा.		
रिमोट ई-वोटिंग कालावधी समाप्ती	गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४ रोजी सायं.५.००वा.		
عرائل مرائل مرائل مرائل مرائل مرائل عرائل مرائل عرائل المرائل			

रिमोट ई-वोटिंग पध्दती सेन्ट्रल डिपॉॅंझिटरी सविसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे तद्नंतर बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर सदस्यास मत देता येणार नाही

नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४ रोजी कोणा व्यक्तिचे नाव सदस्य नोंद पुस्तक किंवा लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमूद असेल त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग मतदानाचा

कंपनीने रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नसेल आणि अन्य प्रकारे रोखले नसल्यास व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांकरिता एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधेची तरतुद केली आहे. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार

जर कोणी व्यक्ती सूचना वितरणानंतर सदस्य झाला असेल आणि शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in

investors@alkem.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असेल तर त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नसतील त्यांना विनंती आहे की, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/ Email_Register.html वर अद्यायावत करावेत जेणेकरून एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करता येतील.

ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. मनिष घिया ॲण्ड असोसिएटस्, कार्यरत कंपनी सचिव, मुंबईचे भागीदार सी.एस. मनिष एल. घिया (सदस्यत्व क्र.६२५२ व सीपी क्र.३५३१) यांची नियक्ती करण्यात आली आहे.

तपासनीसांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल स्टॉक एक्सचेंजकडे आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडे कळविला जाईल. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर व कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध केले जाईल.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत व ई-वोटिंगबाबत सदस्यास काही प्रश्न, तक्रारी असल्यास त्यांनी फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू)चा संदर्भ घ्यावा व हेल्पसेक्शन अंतर्गत <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध मॅन्यु अलचा संदर्भ घ्यावा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा टोल फ्री क्र.१८००-२२-५५-३३ वर संपर्क करावा. विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता सुविधेबाबत सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) **लिमिटेड,** ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com ई-मेल करावा किंवा टोल फ्री क्र.१८०० २१ ०९९११ येथे कळवावे.

कंपनीने वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करिता अंतिम लाभांश देण्यासाठी भागधारकांच्या अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून शनिवार, १० ऑगस्ट, २०२४ निश्चित केली आहे. सदस्याद्वारे मान्य केल्यानुसार अंतिम लाभांश बुधवार, ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा त्यानंतर दिले जाईल. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा), वित्तीय कायदा २०२० चे सुधारित नुसार १ एप्रिल, २०२० रोजी किंवा नंतर कंपनीद्वारे दिलेले किंवा वितरीत केलेले लाभांश सदस्यांच्या हस्ते कर योग्य असतील. तथापि कंपनीने लाभांश देते वेळी स्त्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागू असेल तो योग्य टीडीएस दर निश्चित करण्यासाठी सदस्यांनी कायद्याच्या तरतुदीनुसार दस्तावेज सादर करावेत. सविस्तर कर दर, लागू कर दर प्राप्त करण्यास आवश्यक दस्तावेज एजीएम सूचनेत नमुद आहेत.

अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता

मनिष नारंग अध्यक्ष-विधी, कंपनी सचिव

दिनांक: २६ जुलै, २०२४ ठिकाण: मुंबई व सक्षम अधिकारी

S CSB Bank PUBLIC NOTICE ON AUCTION OF PLEDGED GOLD ORNAMENTS

The borrower/s in specific and interested bidders,in general, are hereby informed that on account of non-repayment of the Banks due by the borrowers as under despite the payment notice and recall/auction notice issued by the Bank, the gold ornaments pledged with the bank security by the respective borrowers for th loan avalled by them will be sold in public auction on "as is where is" and "non-recourse" basis through e-auction portal http://csbgold.auctiontiger.net on 05" August 2024 at 10.30 AM. The auction may be adjourned to any other later date at the discreation of the bank upon publication of the same in the Bank's notice board. The borrowers are hereby further inform that the gold ornaments will be disposed of by private sale if the public auction is not successful and if there is a further balance to be recovered thereafter, legal action will be initiated against the

S. No.	Account Name	Client ID	No.of Acc.	Bal. Outstan- ding as on 25/07/2024	Weight (grams
	BRANCH NA				
1	Alaka Sunil	3895915	1 1	23874.5	8
2	BRANCH N				40.4
2	Arputharaj Susamarian	3892352	1	65379.5	16.1
^	BRANCH			170101 50	
3	Adil Abdul Aziz Shaikh	7675904 4624270	2	176191.53 118369.5	5.
5	Akshata Pramod Waghmare Ashwini Avinash Shirke	7349107		173994.66	30.5
6	Dhanaji Sarjerao Jadhav	4709159	2	306050	77.9
7	Mahadev Sadashiv Jadhav	7324803	1 1	140186.55	37.6
8	Mozam Abbasali Sayyed	4769860		328879	104.7
9	Nifaaz Munir Patel	3802293	i	142216.04	33.4
10	Pralhad Karamsingh Damale	7641150	2	921406.96	251
11	Sushama Sasidharan Nair	3128753	1	263386.13	66.7
12	Umesh Kumar Rambali Tiwari	4435165	1 1	242640.47	61.8
13	Yogesh Ramdas Panmand	4308002	1	63148.61	15.2
	BRANCH N	IAME : K	ALYAN		
14	Dinesh Ramchandra Gupta	4568846	1	114516	29.8
15	Jagnnath Shridhar Nagavekar	4233093	1 1	182566.5	44.01
16	Jitendra Kailashchandra Gupta	4565056	1	115284	30
17	Mayuresh Eknath Shinde	7721957	1	1025367.14	207.01
	BRANCH NAI	ME : VAS	AI - EA	ST	
18	Joseph Sylvester Tuscano	4160699	1	639438.98	167.6
19	Kalloor Sabari Babu Babu	4272128	1	32686.04	10.4
20	Nilu Balakrishna Mishra	4471946	1	198992.5	57.5
	BRANCH		HANE		
21	Kalpana Ulhas Savdekar	7578565	1	22173.29	5.43
22	Meghna Abhishek Naiknaware		1	27710.69	6.61
23	Sapana Anil Dubey	7682080	1	27816.1	6.65
	BRANCH NA	ME : VILI	PARI	_E	
24	Charles Simon Gonsalves	1165603	3	382597.52	105
25	Divya Saravanakumar Devendi		1 1	187494.14	51.3
26	G Dhanalakshmi	1166703	1 1	38248.73	11.1
27	Kishita Nikhil Mashruwala	4768538	1	201482.2	54
28	Mohan Ganesh Devendra	3817867	1 1	294785.36	86
29 30	Murugan Mariappan Devendra	7020724 4153784	3	465875.05	121.3 12.5
31	Rahul Manjrekar Saravanan Ganesh Devendra	3189000	4	42500.28 647631.06	196.9
J I				047031.00	130.3
00	BRANCH I			4000040.00	000.0
32	Abhishek Ravindra Panchal	4402552	1	1382812.92	362.2
33 34	Kishor Ravindra Varange	4537693 4410384	1 1	43124.04	10.8 21.4
35	Nilesh Shantaram Kulaye Reena Panchal	7736567		59701.5 294028.31	74.5
36 37	Sakshi Sunil Kulaye Sandeep Dattaji Bhosale	4620248 4331524	1 1	142766.5 60023.34	40.7 15.4
38	Sapana Chandrahas Pawar	4776951		83242	23
39	Vinod Choudhari	2944204		56252.37	48
40	Yogita Rakesh Aangane	4657456		73308.85	19.6
	BRANCH NAM				10.0
41	Sellammal	4028332	5	2097324.5	561.9
71	BRANCH NAN				001.8
12					274 4
42 43	Dinesh Eknath Kerkar	4473527 2756607	3	1004711.98 312456.01	271.1 232
44	Nikita Nilesh Naik	3245927		211576.64	62.9
т**	HANNIG LANCOLL LACIV			411070.04	UZ.

BRANCH NAME : BORIVLI - WEST

4622074

325703.56

87.8

45 Aman Jagnarayan Gupta46 Ankita Ankush Khedekar